

निवृत्तिवेतनाच्या कागदपत्रावर कार्यालय प्रमुख
म्हणून सही करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक : सेनिवे १००१/२/सेवा-४.
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ डिसेंबर २००५.

परिपत्रक

शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक - सेनिवे १०८८/प्र.क्र.२१९/ सेवा-४, दिनांक २५ सप्टेंबर १९८५ अन्वये निवृत्तिवेतनाचे ग्रात्येक प्रकरण संबंधित विभागाच्या सचिवांना सहमतीसाठी सादर केल्यानंतर निवृत्तिवेतनाच्या कागदपत्रांवर संबंधित मंत्रालयीन विभागाच्या उपसचिव/ सहसचिव (प्रशासन) यांना कार्यालय प्रमुख म्हणून सही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

२. शासन आता असे निर्देश देत आहे की, नियमानुसार अनुज्ञेय होणा-या निवृत्तिवेतनविषयक लाभांची निवृत्तिवेतनाची प्रकरणे संबंधित विभागांच्या सचिवांच्या सहमतीसाठी सादर करण्याची आवश्यकता नाही. ताई प्रकरणे उपरोक्त परिपत्रकाच्या तरतुदीनुसार संबंधित मंत्रालयीन विभागाच्या उपसचिव / सहसचिव (प्रशासन) यांनी त्यांच्या स्तरावर निकालात काढावीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसन्त चौधरी,
शासनाचे उप सचिव.

प्रति,

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,
संचालक, लेखा व बोषागारे, मुंबई
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
मंत्रालयातील सर्व विभाग
निवड नस्ती, कार्यासन - सेवा-४